



Safety • Quality • Reliability

June 22, 2024

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (E)
Mumbai - 400 051
Trading Symbol: "SOLARINDS"
Through NEAPS

To,
BSE Limited
Floor no.25, PJ Towers
Dalal Street
Mumbai - 400 001
Scrip Code: 532725
Through BSE Listing Center

Sub: Newspaper clippings- "Twenty Ninth Annual General Meeting, Information on E-voting and Record date."

Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of Newspaper clippings regarding Information on E-voting and other related information, published on June 22, 2024 for the upcoming Twenty Ninth Annual General Meeting of the Company in Business Standard (Mumbai) in English Language and Loksatta newspaper (Nagpur) in Marathi Language.

This is for your information and records.

Thanking you,

Yours Truly,

For Solar Industries India Limited

Khushboo Pasari
Company Secretary &
Compliance Officer

Solar Industries India Limited

Regd. Office : "Solar" House, 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440 023, INDIA
☎ (+91)712-6634555/567 📠 (+91)712-2500200-201 ✉ solar@solargroup.com
CIN : L74999MH1995PLC085878 🌐 www.solargroup.com

Dhunseri®
DHUNSERI VENTURES LIMITED
 CIN: L15492WB1916PLC002697
 Regd. Office: "Dhunseri House", 4A, Woodburn Park, Kolkata-700020
 E-mail: info@aspetindia.com, Website: www.aspetindia.com
 Ph: +91 33 22801950-54

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR TRANSFER OF SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and any amendments thereto ("IEPF Rules") is hereby given:

That Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 6 of the IEPF Rules, all shares in respect of which dividends has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company in the name of Investor Education and Protection Fund.

A list of such shareholders who have not claimed their dividends for the last seven consecutive years (i.e. from 2016-17 onwards) and whose shares are liable for transfer to the IEPF, is available to Company's website <http://aspetindia.com/investors/unclaimed-dividends/>.

The Company had also sent individual communication to the concerned shareholders at their registered address.

Please submit your claim either to the Company or the Company's RTA M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd on or before 31st August, 2024 failing which the equity shares held by you will be transferred to Demat Account of IEPF authority without any further reference to you pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013.

Please note that you will be entitled to claim the dividend and the shares transferred by the Company to IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company and the RTA along with requisite documents enumerated in IEPF-5.

For Dhunseri Ventures Limited
 Simerpreet Gulati
 Company Secretary & Compliance Officer

E-Procurement Cell
 OFFICE OF EXECUTIVE OFFICER
 URBAN DEVELOPMENT & HOUSING DEPARTMENT
 NAGAR PANCHAYAT JAMTARA, JHARKHAND.

e-Procurement Short Notice (Double Bid) Date:- 20/06/2024

Sl No.	E-Tender Reference No	Name of the work	Tender Value	Time of Completion	Earnest Money Deposit	BID document fees (Non-Refundable)
1.	NPI/F2/01/2024-25	REJUVNATION OF SAHANA BADA TALAB IN WARD NO. 11, UNDER JAMTARA NAGAR PANCHAYAT	₹1,24,47,284.57 (Rupees One crore twenty four lakhs forty seven thousand two hundred eighty four rupee and fifty seven paise only)	09 Months	Rs. 2,50,000.00 (Rupees Two Lakh Fifty Thousand only)	10,000 (Rupees Ten Thousand only)
2.	NPI/F2/02/2024-25	DEVELOPMENT OF GYANCHAND UNDER JAMTARA NAGAR PANCHAYAT	₹92,19,471.00 (Rupees Ninety Two Lakhs Nineteen Thousand Four Hundred Seventy One only)	09 Months	Rs. 1,85,000.00 (Rupees One lakh Eighty Five Thousand only)	10,000 (Rupees Ten Thousand only)
3.	NPI/F2/03/2024-25	REJUVNATION OF SARKHELDI (ATMA) TALAB IN WARD NO. 10, UNDER JAMTARA NAGAR PANCHAYAT	₹57,91,848.52 (Rupees Fifty Seven Lakhs Ninety One Thousand Eight Hundred Forty Eight rupees and Fifty Two Paise only)	09 Months	Rs. 1,16,000.00 (Rupees One lakh Sixteen Thousand only)	10,000 (Rupees Ten Thousand only)

5. Date of Publication of Tender on website: 27/06/2024 at 11.00 hours
 6. Closing date/Time for receipt of Tender on website: 06/07/2024 at 17.00 hours
 7. Opening date/Time for Technical Bid of Tender on website: 08/07/2024 at 15.00 hours
 8. Name & address of office Inviting tender: Office of Executive officer, Nagar Panchayat Jamtara.
 9. Contact no. of Procurement officer: +91 7766005946
 10. Helpline number of e-Procurement cell: +91 7766005946

Note: Authority reserves right to cancel tender without assigning any reason thereof. BOQ Amount can be increase or decrease.
 Further details can be seen on website <http://jharkhandtenders.gov.in>

Executive officer
 Nagar Panchayat Jamtara
PR 327266 Urban Development and Housing(24-25)#D

BANK OF INDIA VAIBHAVWADI BRANCH
 Taluka - Vaibhavwadi, District - Sindhudurg
 Phone: 02367 - 237232,
 Email: Vaibhavwadi.Ratnagiri@bankofindia.co.in

DEMAND NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 27/05/2024 in compliance of section 13 (2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower / Mortgagor demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice mentioned as per details. However, notice issued to the Borrower is returned unrespondent. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrower/ Mortgagor and address	Nature of Facility & Sanctioned Limit	Outstanding dues	Details of Secured Immovable Asset
MR. Mandar Uddhav Gogte. Address : Kaleshwar Nagar Kalmath, Taluka- Kankavali, District-Sindhudurg-416602 (Borrower/Mortgagor)	Housing Term Loan Rs. 4,50,000/-	Rs. 3,19,278.58+ Further UCI & Other Charges from 28.01.2024	EQM of all The Piece and Parcel Of Land and Building Situated at House No. 879, Survey No. 149B1, Village Kalmath, Taluka-Kankavali, Dist-Sindhudurg. Owned By MR. Mandar Uddhav Gogte (Borrower/ Mortgagor). Boundaries : East : Survey No. 149, Hissa No. 2 West : Road South : Landed Property Survey No. 149, Hissa No. 59, 60, 63 North: Landed Property Survey No. 149, Hissa No. 3 & 6

Borrower/Mortgagor is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrower/Mortgagor do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Mortgagor is also prohibited under Section 13 (13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13 (2) of the SARFAESI Act, 2002 Borrower is advised to collect the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place Ratnagiri
 Date : 22/06/2024

Sd/-
 Authorised Officer Bank of India

SKY GOLD LIMITED
 CIN: L36911MH2008PLC181989
 Regd. Office: Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India. 400706
 Phone No.: 022- 66919399, E-mail: skygold@mumbai@gmail.com
 Website: www.skygold.co.in

INFORMATION REGARDING FIRST EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the First (1st) Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of the members of Sky Gold Limited for the Financial Year 2024-25 will be held in compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India (SEBI) through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on **Friday, 12th July 2024, at 11:30 A.M** to transact the businesses, as set forth in the Notice of the Meeting.

Sl. No.	Description of Resolution	Type of Resolution
1	To increase the Authorised Capital of the Company and Consequential Amendment in the Memorandum of Association of the Company.	Ordinary Resolution
2	To Offer, issue and allot Equity Shares (other than cash) on a Preferential Basis	Special Resolution
3	To approve 'Sky Gold Limited - EMPLOYEE STOCK OPTION PLAN 2024' ("SKY GOLD - ESOP 2024")	Special Resolution
4	To extend approval of 'Sky Gold Limited - EMPLOYEE STOCK OPTION PLAN 2024' to the employees of Holding Company, its Subsidiary Company (ies) and/ or Associate Company(ies), Group Company(ies) [present and future]	Special Resolution
5	To re-appoint Mrs. Kejal Shah (DIN: 08608399) as an Independent Director of the Company for a Second term of five (5) Consecutive years	Special Resolution
6	To increase the Borrowing Powers of the Company under section 180(1)(c) of the Companies Act, 2013	Special Resolution
7	To Create a charge on the movable and immovable properties of the Company, both present and future under section 180(1)(a) of the Companies Act, 2013	Special Resolution
8	To increase the limits for giving loans or guarantees or providing securities in connection with the loan made to any other body corporate or person or making investments under section 186 of the Companies Act, 2013	Special Resolution

The Notice of EOGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.skygold.co.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e., Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706.

The documents referred to in the Notice of the EOGM are available electronically for inspection of Members from the date of circulation of the Notice of the EOGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to skygold@mumbai@gmail.com or investors@skygold.co.in

Remote E-Voting and e-Voting During EOGM
 In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at EOGM. The Company has engaged NSDL to provide the facility for voting through remote e-voting, participation in the EOGM through VC/OAVM, and e-voting during the EOGM.

Following is the related information:

a)	Day, Date, and time of commencement of remote e-voting	: Tuesday, July 09, 2024 at 9.00 A.M.
b)	Day, Date, and time of the end of remote e-voting	: Thursday, July 11, 2024 till 5.00 P.M.
c)	Cut-off Date	: Friday, July 05 2024
d)	Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the EOGM holds shares as on the Cut-off Date i.e., Friday, July 05, 2024 should follow the instructions for e-Voting as mentioned in the EOGM Notice.	
e)	The Members who will be attending the EOGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through the e-voting system provided during the EOGM.	
f)	The Members are requested to note that: i) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, July 05, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as voting in the general meeting. ii) Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. on Thursday, July 11, 2024 and iii) The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the EOGM but shall NOT be entitled to cast their vote again.	

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the EOGM on the businesses as set forth in the Notice of the EOGM through the electronic voting system. Information, Instruction & manner of voting remotely or during the EOGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode, and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the EOGM.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Shivang Goyal (Membership No. FCS 11801), Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize the process for remote e-voting prior to the EOGM and for e-voting during the EOGM in a fair and transparent manner.

The voting results shall be declared within two working days of the conclusion of the EOGM and the same, along with the Consolidated Scrutinizer's Report, shall be placed on the website of the Company at www.skygold.co.in and shall be communicated to BSE Limited and the National Stock Exchange of India Limited.

Manner for registration/update of email address:
For shares held in Physical form: By writing to Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company, at their address C-101, 247 Park LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083 or at rti.helpdesk@linkintime.co.in
For shares held in DEMAT form: By contacting the concerned Depository Participant and registering the email address in the Demat account as per the process followed and advised by the DP.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, July 06, 2024, to Friday, July 12, 2024 (both days inclusive).

Manner of joining the EOGM:
 A facility to attend the EOGM through VC/ OAVM is available through the NSDL e-Voting system at www.evoting.nsdl.com. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the EOGM are explained in the Notice of EOGM. For any query relating to attending the EOGM through VC/OAVM or e-Voting before/ during the EOGM, Members may send a request at evoting@nsdl.co.in or use Toll-free no.: (022)-48867000 / (022)-24997000 or contact Ms. Nikita Jain, Company Secretary, and Compliance Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706 at investors@skygold.co.in or 022- 66919399.

Place: Navi Mumbai
 Date: 22/06/2024

For Sky Gold Limited
 Sd/-
 Mangesh Chauhan
 Managing Director & CFO
 DIN: 02138048

SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED
 Solar Industries India Limited
 CIN: L74999MH1995PLC085878
 Registered office: "Solar" House, 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023, Maharashtra, India
 Phone: 0712-6634555; Fax: 0712-6634578
 E-mail: investor.relations@solargroup.com
 Website: www.solargroup.com

INFORMATION REGARDING TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING

1. The Twenty Ninth Annual General Meeting ("AGM") of Solar Industries India Limited ("Company") will be held through Video conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Thursday, July 18, 2024 at 11:30 a.m., IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 9/2023 dated September 25, 2023 and all other relevant circulars issued from time to time and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business(es) set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through Video conferencing Other Audio-Visual Means.

Members participating (Member's Logins) through the Video conferencing / Other Audio-Visual Means facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

2. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM, the Standalone and Consolidated Financial Statement for the Financial Year 2023-24, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the members of the Company whose email address are registered with Company/ Depository Participants. The aforesaid documents will also be available on Companies website at www.solargroup.com and on the website of Bombay Stock Exchange Limited and National Stock Exchange Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Notice of AGM will also be available at www.evoting.nsdl.com.

3. **Manner of registering/ updating email addresses:**
 a) In case shares are held in physical mode please provide scan copy of a signed request letter mentioning your folio number, complete address, scanned copy of the share certificate (front and back) email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving Licence, Passport, Bank Statement, Aadhar card) supporting the registered address of the Member by email to investor.relations@solargroup.com or rti.helpdesk@linkintime.co.in.
 b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investor.relations@solargroup.com or updated email addresses with Depository Participants, with whom demat accounts is maintained.

4. **Manner of casting vote(s) through e-Voting:**
 a) Members will have an opportunity to cast their votes on the business(es) as set out in the Notice of the AGM through electronic voting system (e-Voting).
 b) The manner of voting remotely ("remote e-Voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company www.solargroup.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.
 c) The facility for voting through electronic voting (e-Voting) system will also be made during the AGM and the members attending the AGM who have not cast their votes by remote e-Voting will be able to vote at the AGM.

5. **Payment of Dividend:**
 1. Shareholders may note that the Board of Directors of the Company at their Meeting held on Thursday, May 16, 2024 had considered, approved and recommended payment of final dividend of Rs. 8.50/- (Eight Rupees and Fifty paise Only) per equity share of Face Value of Rs. 2/- (Rupees Two Only) each for the financial year ended March 31, 2024 subject to the approval of Shareholders at this ensuing 29th AGM. The final dividend if approved by Shareholders will be paid on Monday, July 29, 2024 to the Shareholders whose name appears in the Register of Members as on the Record Date i.e. Thursday, July 4, 2024. The final dividend will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered addresses.
 2. As Shareholders may be aware, pursuant to Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Company, shall be taxable in the hands of the Shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend, subject to approval of shareholders in the forthcoming AGM. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company. Accordingly, the Final Dividend will be paid after deducting TDS as explained herein
 Shareholders are requested to submit the documents in accordance with the applicable provisions of Income Tax Act, 1961. For the detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof and the Notice calling 29th Annual General Meeting.

6. **Manner of registering/ updating bank details:**
 a) Members are requested to register/ update their complete bank details with their depository participants with whom they maintain their demat accounts if shares are held in dematerialized mode by submitting the requisite documents.
 b) SEBI, vide its circular dated November 3, 2021 (subsequently amended by circulars dated December 14, 2021, March 16, 2023 and November 17, 2023) mandated that the security holders (holding securities in physical form), whose folio(s) do not have PAN or Choice of Nomination or Contact Details or Mobile Number or Bank Account Details or Specimen Signature updated, shall be eligible for any payment including dividend, interest or redemption in respect of such folios, only through electronic mode with effect from April 1, 2024, upon their furnishing all the aforesaid details in entirety.
 c) Members holding shares in physical form are requested to update the mentioned details by completing the appropriate ISR forms available at <https://liplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html> and submitting to Link Intime India Private Limited rti.helpdesk@linkintime.co.in by Tuesday, July 2, 2024 to ensure receipt of dividend.

7. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM.

By Order of the Board of Directors
 Sd/-
 Khushboo Pasari
 Company Secretary & Compliance Officer

Place: Nagpur
 Date: June 21, 2024

NOMURA
NOMURA FIXED INCOME SECURITIES LIMITED
 Registered Office: Ceejay House, 11th Level, Plot F, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018
 CIN: U65910MH2007PLC168237

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2024
 (₹ in million)

BALANCE SHEET AS AT MARCH 31, 2024

SOURCES OF FUNDS	
1. Shareholder's funds	
A) Share Capital	3,292.0
B) Reserves and Surplus	9,061.2
	12,353.2
2. Loan Funds	
A) Secured Loans	1,00,628.4
B) Unsecured Loans*	18,565.7
	1,19,194.1
	1,31,547.3
APPLICATION OF FUNDS	
1. Fixed Assets	56.9
2. Current Assets, Loans & Advances	
A) Current Assets	
I. Stock-in-Trade	
(i) Government Securities	1,16,345.5
(ii) Commercial Paper & Certificate of Deposits	-
(iii) Corporate Bonds & Debentures	13,253.6
	1,29,599.1
II. Other Current Assets	7,219.5
B) Loans and Advances **	5,810.4
	1,42,629.0
Less: A) Current Liabilities ***	11,446.3
B) Provisions	29.8
Net Current Assets	1,31,152.9
3. Others	
A) Deferred Tax Asset / (Liability)	337.5
B) Profit and Loss Account (Debit Balance)	-
	1,31,547.3
* Of which call money borrowing's	NIL
** Of which call money lending's	NIL
*** Includes short position of G-Sec of ₹ 6,232.7 million	
STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2024	
1. Income	
A) Interest Income	6,071.4
B) Discount Income	103.6
C) Profit / (Loss) on Securities	916.4
D) Other Income	19.2
	7,110.6
2. Expenses	
A) Interest Expense	5,211.9
B) Administrative and Other Expenses	748.2
	5,960.1
	1,150.5
3. Profit before Tax	850.1
4. Net Profit (Total Comprehensive Income)	
Regulatory Capital Required *	5,443.3
Actual Capital	12,353.2
Return on Net Worth	7.1%

Notes:
 1. The results have been approved at the Board meeting held on June 19, 2024.
 2. The financials prepared are in compliance with Ind AS.
 3. Securities held as stock in trade are fair valued.
 4. Net borrowings in call: average ₹ 5,745.2 million; peak ₹ 13,750.0 million.
 5. Leverage ratio: average 6.56 times; peak 9.90 times.
 6. CRAR (Quarterly)*

March 31, 2024	Dec 31, 2023**	Sep 30, 2023**	June 30, 2023**
32.75%	40.00%	47.79%	42.66%

*Calculated as per RBI Master Direction - Reserve Bank of India (Non-Banking Financial Company - Scale Based Regulation) Directions, 2023 RBI/DoR/2023-24/106 DoR.FIN.REC.No.45/03.10.119/2023-24 Dated October 19, 2023 (updated March 21, 2024)
 **CRAR are as reported to RBI.

7. Details of issuer composition of non-Government Securities as at March 31, 2024: (Ref: RBI Master Direction - Reserve Bank of India (Non-Banking Financial Company - Scale Based Regulation) Directions, 2023 RBI/DoR/2023-24/106 DoR.FIN.REC.No.45/03.10.119/2023-24 Dated October 19, 2023 (updated March 21, 2024)

No.	Issuer	Amount	Extent of Private Placement	Extent of "below investment grade securities"
1	Public Sector Units	1,721.0	Nil	Nil
2	Financial Institutions	6,156.2	Nil	Nil
3	Banks	4,549.4	Nil	Nil
4	Other Primary Dealers	Nil	Nil	Nil
5	Private Corporates	0.0	Nil	Nil
6	Subsidiaries / Joint Ventures	Nil	Nil	Nil
7	Others	827.0	Nil	Nil
8	Provision Held Towards Depreciation	Nil	Nil	Nil
Total		13,253.6	Nil	Nil

8. The above results are published pursuant to Reserve Bank of India's direction to Primary Dealers.

For and on behalf of the Board of
Nomura Fixed Income Securities Limited

Date : June 22, 2024
 Place : Mumbai

Sd/-
 DIN : 03532397

